Registered Office: 156, Maker Chambers VI, 220, Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai-400 021 Tel. 022-22043211, Fax-22043215 E-mail: secretarial.inducto@gmail.com Website: www.hariyanagroup.com CIN NO. L27100MH1988PLC194523 ISO 9001-2008/14001-2004 & OHSAS 18001-2007Certified

#### Notice to the Shareholders

NOTICE is hereby given that the 35th Annual General Meeting (AGM) of the members of Inducto Steel Limited ("the Company" vill be held on Saturday, September 30, 2023 at 10.00 a.m. (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) to transact the businesses that will be set forth in the Notice of AGM. The Ministry of Corporate Affairs (MCA) by Circular No. 14/2020 dated 8th April 2020, Circular No. 17/2020 dated 13th April 2020, Circular No. 20/2020 dated 5th May 2020, Circular No. 02/2021 dated 13th January 2021, Circular No. 2/2022 dated 5th May 2022 and Circular No. 10/2022 dated December 28. 2022 read with Securities and Exchange Board of India (SEBI) Circular No. SEBI/HO/CFD/ CMD1/ČIR/P/2020/79 dated 12th May 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May 2022 and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January 2023 has permitted holding of AGM through VC/OAVM without the physical presence of members. Accordingly, in compliance with MCA circulars and relevant provisions of the Companies Act. 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015 the members of the company can join and participate at the AGM through VC/OAVM.

In compliance with the above-mentioned Circulars, the Notice of AGM and Annual Report for FY 2022-23 will be sent electronically by the company to those members whose email addresses are registered with the Company/RTA and Depositories. The Notice of the 35th AGM and the Annual Report for FY 2022-23 will be also available on the website of the company (http://www.hariyanagroup.com) and BSE Limited (<a href="www.bseindia.com">www.bseindia.com</a>). Detailed procedure for attending the AGM and voting through remote e-voting and e-voting at the AGM is provided in the Notice of AGM.

Accordingly, to update the details with the company the following procedure may be followed:

- 1. The members holding shares in physical form who have not registered their email addresses with the Company/RTA may get registered their email addresses, at secretarial.inducto@gmail.com by providing details such as Folio Number, Certificate number, Shareholder's name, PAN, Mobile number, E-mail id and also upload the image of Share Certificate and PAN card in PDF or JPEG
- 2. The member holding shares in Demat form are requested to register their email addresses with their respective Depository Participant. Further, the member may temporarily register addresses with the Company/RTA, secretarial.inducto@gmail.com by providing details such as DP ID/Client ID, Shareholder Name, PAN, Mobile No, Email Id. It is clarified that for permanent registration of e-mail address, the members are requested to register the same with their respective Depository Participant.

For Inducto Steel Limited Raieev Reniwal **Managing Director** 

Din: 00034264

Date: September 05, 2023 Place : Mumbai



CIN No.: L14108MH1982PLC026396 Regd. Office: Jeevan Udyog Bldg., 3'' Floor, 278, D. N. Road, Fort, Mumbai - 400 001. Tel. No.: +91-22 66221700 Fax: +91-22 22074452 Website: www.ashapura.com Investor Relations E-mail-ID: cosec@ashapura.com

NOTICE OF 42<sup>ND</sup> ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE **Notice** is hereby given that

 The 42<sup>nd</sup>Annual General Meeting (AGM) of the Members of Ashapura Minecher Limited (the 'Company') will be held on Friday, the 29th day of September, 2023 at 3.30 p.m. (IST), through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with applicable provisions of the Companies Act,

2013, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2013 and the General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021, Genera Circular No. 19/2021 dated 8th December, 2021, General Circular No. 21/2021 dated 14th December, 2021, General Circular No. 2/2022 dated 5th May, 2022 and 10/2022 dated 28th December, 2022 issued by Ministry of Corporate Affairs ('MCA') and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January 2021, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 (collectively referred as 'Circulars'), to transact the business as set out in the Notice of AGM dated

- In compliance with the Circulars, electronic copies of the Notice of the 42<sup>nd</sup> AGN and Annual Report of the Company for the Financial Year 2022-23, has been sent on 6th September, 2023 to all those members whose email addresses are registered with the Depository Participant(s) / Registrar & Transfer Agent of the Company as on 1<sup>st</sup> September, 2023. The said AGM Notice and the Annual Report is available on the website of the Company viz. www.ashapura.com and on website of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and website of Central Depository Services (India) Limited at www.evotingindia.com.
- Members who have not yet registered / updated their email addresses are requested to follow the procedure mentioned in the Notes to AGM Notice.
- Book Closure: Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 (1) of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Register of Members and Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 23<sup>rd</sup> September, 2023 to Friday, 29<sup>th</sup> September, 2023 (both days inclusive), for the purpose of the forthcoming AGM.
- E-voting :- Pursuant to Section 108 of the Act and read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, (as amended) and as per MCA General Circulars, the members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of AGM using electronic voting system provided by Central Depository Services (India) limited ["CDSL"]. Detailed procedure for remote e-voting and e-voting during the AGM is provided in the Notice of the AGM.
- The remote e-voting period will commence from Tuesday, 26th September, 2023 at 9.00 a.m. and ends on Thursday, 28th September, 2023 at 5.00 p.m. The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Friday, 22<sup>nd</sup> September, 2023 (cut-off date).
- The facility for e-voting shall be made available to the members during AGM and the members who have not casted their vote on the resolutions set forth in the Notice of the AGM through remote e-voting shall be eligible to vote through e-voting system at the AGM. The members who have casted their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast
- Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the date of dispatch of the AGM Notice and holding shares as of the cut-off date i.e. 22<sup>nd</sup> September, 2023, may obtain their login details by sending a request at <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u>.
- A person, whose name appears in the Register of Members / Beneficial owners as on cut-off-date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well
- 10. In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available a www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com.
- 11. The Company has appointed Shri Virendra G. Bhatt, Practicing Company Secretary as the Scrutinizer to scrutinize the e-voting process at the AGM and remote e-voting process in a fair and transparent manner.
- 12. The shareholders may address grievance, if any, pertaining to voting by electroni means to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited (CDSL), A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 1800 22 55 33.

Place: Mumbai

Date: 6<sup>th</sup> September, 2023

For Ashapura Minechem Ltd Sachin Polke **Company Secretary & President** 

(Corporate Affairs)

**PUBLIC NOTICE** 

NOTICE is hereby given to the public at large that our client is negotiating with SMT. GEETA w/o BHARAT MANIAR and Shree PRASHANT s/o BHARAT MANIAR (Owners) for purchase of the property more particularly described in the Schedule hereunder written ("the said Property"), subject to the rights of the tenants in the said Property.

The Owner has represented to our client that the Owners do not have the following original title deed relating to the said Property in their possession . Original Deed of Conveyance dated 11th January, 1983 executed Shr ndulal Jayantilal Chunilal, Shri Suresh Shantilal Chunilal and Shri Satisl Shantilal Chunilal therein referred to as the Vendors of the One Part and Shri Khusal H. Gala therein referred to as the Purchaser of the Other Part The said Conveyance is registered under Serial No. 71 dated on 4

. Deed of Conveyance dated 31st October, 1995 executed between Shi Khushal Hirji Gala therein referred to as the Vendor of the One Part and Shri. Hitesh Shantilal Shah therein referred to as the Purchaser of the Other Part. The said Conveyance is registered under Serial No BBE/3577/1995 dated 31/10/1995.

ALL PERSONS including an individual, a Hindu Undivided Family, company, banks, financial institution(s), non-banking financia nstitution(s), a firm, an association of persons or a body of individuals whether incorporated or not, lenders and/or creditors having an objection, claim, right, title, share and/or interest of whatsoever nature in respect of the said Property or any part or portion thereof including TDF consumption or FSI or any built up area constructed and/or to be constructed thereon and/or whether by way of inheritance, share mortgage, sale, transfer, lease, lien, license, charge, trust, covenant maintenance, right of residence, easement, right of way, pre emption, gift, exchange, assignment, possession, allotment, occupation let, lease, sub-lease, sub-license, tenancy, sub-tenancy, devise, demise equest, partition, suit, injunction order, acquisition, requisition attachment, lispendence, encumbrance, agreement, contract memorandum of understanding, family arrangement, settlement relinquishment, power of attorney, demand or any decree or award passec by any court or authority, reservation, development rights, joint ventures arrangements, partnerships, loans, advances, by operation of law o otherwise claiming howsoever are hereby requested to make the same known in writing along with certified true copies of all supporting documents and/or evidence of such claim and/or interest to the undersigned at VIS LEGIS LAW PRACTICE, 1101/1102, 11th Floor, Raheji Chambers, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai 400 02 ithin **14 days** of publication of this present notice, failing which it would be eemed that no such claim or claims, right, title or interest exists and same shall be treated as deemed to have been waived and/or abandoned surrendered, relinquished, released and our client shall complete the transaction without reference to such claims, if any and that such claim wil not be binding upon our client.

**SCHEDULE** ALL THAT piece or parcel of land or ground with the building thereor ground plus four floor (without lift) known as Jayanti Building and nov known as Shree Ganesh Bhuvan admeasuring about 136 sg. mtrs oearing Cadastral Survey No.158 of Girgaum Division, Collectors Nev No.2008 laughten's Survey No.7731 (pt) and assessed by the Municipa Corporation under Municipal No.D759 and D-757 (1) (D-02-0418-007 situate at 199, 201, Khadilkar Road, Kandawadi, Girgaum, Mumbai - 400 004 in the Registration Sub-District and District of Bombay City and Bombay Suburban and bounded as follows:

On or Towards East : By Building known as Shanti Building On or Towards West : By partly by the Houses of Narayan Bhawanji

and Ganpat Maneckji On or Towards North: By Kandawadi Lane On or Towards South: By the Passage.

VIS LEGIS LAW PRACTICE ADVOCATES 1101/1102, Raheja Chambers

Free Press Journal Marg Nariman Point, Mumbai - 40002 Place: Mumbai Date: 7<sup>th</sup> September, 2023 Email: mumbai@vllp.co.ir



# **GTL INFRASTRUCTURE LIMITED**

Registered Office: "Global Vision", Third Floor, Electronic Sadan – II, MIDC, TTC Industrial Area, Mahape, Navi Mumbai 400710 MH.IN Tel: +91-22-68293500 | Email: gilshares@glitinfra.com | Website: www.gtlinfra.com CIN: L74210MH2004PLC144367

NOTICE REGARDING 20th ANNUAL GENERAL MEETING & E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Twentieth (20th) AGM of the Members of GTL Infrastructure Limited will be held on, Thursday, September 28, 2023, 11:00 A.M. (IST), through Video Conferencing ("VC") / Other Audio Visua Means ("OAVM"), in compliance with Ministry of Corporate Affairs ("MCA") Govt. of India, General Circular bearing Ref. No. 10/2022 dated December 28, 2022 and other circulars issued by MCA; and the Securities and Exchange Board of India ("SEBI") Circular bearing No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023 4 dated January 5, 2023 and other related circulars issued by SEBI (collectively referred to as "the Circulars"), without physical presence of the Members and the venue of the said AGM shall be deemed to be the Registered Office of the Company at "Global Vision", Third Floor, Electronic Sadan No. II, M.I.D.C., T.T.C. Industrial Area, Mahape, Navi Mumbai-400 710. Maharashtra, India. In accordance with the Circulars electronic copies of the Notice dated September 05, 2023 (containing all required particulars) convening 20th AGM setting out the ordinary and special businesses to be transacted along with the audited financial statements on standalone basis for the year ended March 31, 2023 together with the Annual Report for FY 2022-23 containing Financial Statements, Directors' Report (including Business Responsibility & Sustainability Report), Auditors' Report, Corporate Governance Report and Management Discussion & Analysis ("the documents") has been emailed to all those members at their e-mail addresses registered with the Company their respective Depository Participants and the electronic transmission of the documents has been completed on September 06, 2023.

Notice of AGM and the other sections of the Annual Report for the financia Year 2022-23 will be available on the Company's website at <a href="www.gtlinfra.com">www.gtlinfra.com</a>, on the website of the Stock Exchanges where the Equity Shares of the Company are listed i.e. BSE (at www.bseindia.com) and NSE (at www.nseindia.com) and on the website of Central Depository Services (India) \_imited (CDSL) at www.evotingindia.com.

Remote E-voting & E-voting at AGM

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and other applicable provisions, if any, the Company is providing remote e-voting facility as an option to its Members, to exercise their right to vote for the 20th AGM and all the businesses may be transacted through the e-voting services provided by CDSL. The remote e-voting period commences on Monday September 25, 2023, 9:00 a.m. (IST) and ends on Wednesday September 27, 2023, 5:00 p.m. (IST). During this period, shareholders holding shares, either in physical form or in dematerialised form, as on the cut-off date of Thursday, September 21, 2023 may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled for voting thereafter by CDSL

A person who has acquired shares and become a member of the Company after the dispatch of Notice of AGM and holding shares as on cut-off-date, may follow the same procedure of e-voting as mentioned in the Notice of AGM The facility for voting through electronic voting system shall also be made available during the AGM for those members who have not already cast their votes by remote e-voting. The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the Depositories as on the cut-off-date only shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting in the AGM.

In terms of SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated December 9, 2020 on e-Voting facility provided by Listed Companies, Demat account holders would now be able to cast their vote by way of a single login credential, through their respective Demat accounts / websites of Depositories Depository Participants, without having to register again with the E-voting Service Providers (ESPs) and the procedure is explained in detail in the AGM Notice. The AGM Notice and documents are available on the website of the Company viz. www.gtlinfra.com.

If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no 1800 22 55 33.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013, Maharashtra or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on toll free no. 1800 22 55 33.

Members also have the option of contacting the Company's Registrar and Share Transfer Agent, Bigshare Services Private Limited having office at Office No S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai-400093, Maharashtra, India Tel : +91-22-62638200 Extn: 221-222 Fax: + 91-22-62638299 Maharashtra, a their email-address <u>iinvestor@bigshareonline.com</u> or call on +91-22-62638200. This notice is issued for the information and benefit of Members of the Company in compliance with the applicable circulars of MCA and SEBI.

- 1. Since the 20th AGM is being held pursuant to the MCA & SEBI Circulars through VC/OAVM, physical attendance of Members has been dispensed with. Accordingly, the facility for appointment of proxies by the Members will not be available for the AGM and hence the Proxy Form, Attendance Slip and Route Map are not annexed to the Notice.
- . Members holding shares in physical form are requested to notify immediately change in their address, if any, to the Registrar and Share Transfer Agent as mentioned above. Members holding shares in electronic form may update

such details with their respective Depository Participants For GTL Infrastructure Limited

Place: Navi Mumbai Date: September 06, 2023

Nitesh Mhatre **Company Secretary**  িস্থা State Bank of India

Address: State Bank of India, SAM II Branch,Ground Floor, Raheja Chambers,Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 21 Authorized Officer's Details E-mail ID: team3.15859@sbi.co.in Mobile No: 7259804950 Landline No. (Office):- 022 – 41611446 Alternate Mobile No -9860676272/7903171062 Fax No.022 – 22811401

Appendix – IV – A [See Proviso to Rule 8(6)]

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8(6) of Security Interest (Enforcement) Rules, 2002

with provision to Rule 8(b) or security interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and
Guarantor (s) that the below described immovable property mortgaged / charged to
the Secured Creditor, the physical possession of which has been taken by
Authorised Officer of State Bank of India, the Secured Creditor, will be sold on 22 nd
September 2023 "As is Where is", "As is What is" and "Whatever there is" on for
recovery of Rs. 24,16,42,347.76/- due to the secured creditor from M/s Advent
Enterprises Pvt Ltd (Borrower) and Shri Shailesh Agarwal, Shri Deepsh
Agarwal and Smt Rita Agarwal (Directors & Guarantors).

The property wise reserve price will be as under:

Name of Title Deed Holders Smt. Rita Agarwal, Shri Deepesh Agarwal and Shri Shailesh Agarwal (Promoter & Personal Guarantors to M/s Advent Enterprises Pvt Ltd)

Description of Property/ies Amalgamated Flat No 301 & 302 admeasuring 987.50 Sq feet (built up area) each (Total – 1975 Sq Ft) on 3rd floor of the bulding known as Chandrasagar, Worli Tekadi, Sahakari Griha Nirman Santha Ltd situated at Worli Tekadi Reservoir Road, Worli Mumbai 400 018

Reserve price(Rs in Crs):- 6.88 | Earnest Money Deposit (EMD in Rs.):- 68,80,000.00 Date & Time Date: 22.09.2023Time: 11.00 a.m. to 04:00 p.m. with unlimit of e-Auction extensions of 10 minutes each

Bid Increment Amount Rs. 1,00,000/- and in multiple of Rs. 1,00,000/-Date and time for submission of EMD and request letter of participation/ KYC Documents/ Proof

Date & Time of Inspection property

Date: 13.09.2023: From 11.30 am. to 4.00 pm Contact person / Contact Number 9860676272 / 7903171062

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in State nk of India, the Secured Creditor's websites: www.sbi.co.in ttps://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.js

State Bank of India

## POSSESSION NOTICE Whereas, the authorized officer of Jana Small Finance Bank Limited (Formerly known

as Janalakshmi Financial Services Limited), under the Securitization And Reconstruction of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement Rules 2002 issued demand notices to the borrower(s)/ Co-borrowers(s) calling upon the borrowers to repay the amount mentioned against the respective names together with nterest thereon at the applicable rates as mentioned in the said notices within 60 days from the receipt of the said notices, along with future interest as applicable incidental expenses, costs, charges etc. incurred till the date of payment and/or realisation.

Sr. No.	Loan No.	Borrower/ Co-Borrower/ Guarantor/ Mortgagor	13(2) Notice Date/ Outstanding Due (in Rs.) as on	Date/ Time & Type of Possession
1	33249440000011	1) Varsha Raju	21-06-2023	Date:
	33249670000011	Alone,	Rs.27,41,335.00 (Rupees Twenty Seven Lac Forty	04-09-2023 Time:
		2) Raju Jaykumar	One Thousand Three	04:07 PM
33249	33249670000126	Alone	Hundred and Thirty Five Only) as of 20/06/2023	Symbolic Possession
	Description of 9	Secured Asset: All the	at piece and parcel of the	o Immovablo

<u>Description of Secured Asset:</u> All that piece and parcel of the Immovable Property being Land Admeasuring 850 Sq.ft./ 78.99 Sq.mtrs being and situate at Flat No.10, Grampanchayat Milkat No.5020, 3rd Floor, Thorat Heights, Sr.No.173, Hissa No.1/1/4, Old Sr.No.145, Phursungi, Tal. Haveli, Dist. Punc. On or towards: Towards East by: Building Space, Towards West by: Entry Passage, Towards South by: Building Space, Towards North by: Flat

30429630000123 & 30429410000356		21.06.2023 Rs.15,60,797.07 (Rupees Fifteen Lac Sixty Thousand Seven Hundred and Ninety Seven and Seven Paisa Only) as of 18/06/2023	Time:
Description of S	Secured Asset: All that	at piece and parcel of the	e immovable

property being land admeasuring 490 Sq.ft being and Situate at Flat No.302, 3rd Floor, Vardayani B", Gut No.107, Village Kirkatwadi, Tq. Havel, Dist. Pune-411024. **On or towards: Towards East by:** Flat No.303, Towards West by: 6 feet wide Road and property of K.K. Associates, Towards South by: Property of Mankar, Towards North by: Flat No.301. Whereas, the Borrowers/ Co-borrowers/ Guarantors/ Mortgagors, mentioned herein

above have failed to repay the amounts due, notice is hereby is given to the Borrowers mentioned herein above in particular and to the Public in general that the authorized officer of **Jana Small Finance Bank Limited** has **taken Symbolic possession** of the properties/ secured assets described herein above in exercise of powers conferred on nim under section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the dates mentioned above. The Borrowers/ Co-borrowers/ Guarantors/ Mortgagors, mentioned erein above in particular and the Public in general are hereby cautioned not to deal with the aforesaid properties/ Secured Assets and any dealings with the said properties Secured Assets will be subject to the charge of Jana Small Finance Bank Limited.

Place: Pune/ Maharashtra Sd/- Authorised Officer Jana Small Finance Bank Limited Date: 07.09.2023

# JANA SMALL FINANCE BANK

Registered Office: The Fairway, Ground & First Floor, Survey No.10/1, 11/2 & 12/2B, Off Domlur, Koramangla Inner Ring Road, Next to EGL Business Park Challaghatta, Bangalore-560071. <u>Branch Office:</u> Office No.704/705, Modi Plaza Opp. Laxminarayan Theatre, Mukund Nagar, Satara Road, Pune-411037

Registered Office :- TJSB House, TJSB SAHAKARI Plot No. B5. Road No. 2. Wagle Industrial BANK LTD. MULTI-STATE Estate, Thane (West) - 400 604., Tel.- 022-2587 8500

Ho Recovery Office: Madhukar Bhavan, Recovery Department, 3rd Floor, Wagle Estate Road No.16, Thane (West) -400 604., 2 Tel. 022 2583 8500

**PUBLIC AUCTION** TJSB Sahakari Bank Ltd. has initiated recovery action against the following defaulted borrowers through the Authorized Officer of the Bank, appointed under the curitisation & Reconstruction of Financial Assets and I ent of S nterest Act, 2002 and the rules made there under has issued Demand Notice of 12.01.2022, under section 13(2) of the said Act, to M/s. Maharashtra Engineering

Works (Prop. Mr. Khan Kalim Ahmad). The Borrowers & Mortgagor have not repaid the Amount of Rs.10,23,159.18 (Rup Ten Lakhs Twenty Three Thousand One Hundred Fifty Nine & Paise Eighteen Only as on 31.12.2021 with further interest from 01.01.2022 mentioned in the said Deman Notice within stipulated period; hence the Authorized Officer has taken the Possession of the immovable property mentioned herein below u/s 13(4) of the said Act.

I the undersigned as the Authorized Officer of TJSB Sahakari Bank Ltd., have decided to sell the said property on "AS IS WHERE IS BASIS", without movable asset by inviting Tenders as laid down in prescribed laws.

Name of the Borrower(S) / Guarantor(S) / Mortgagor(S)	Description of Immovable Property
1. M/s. Maharashtra Engineering Works (Prop. Mr. Khan Kalim Ahmad)	All that Shop No. 02, admeasuring carpet area 175 Sq. Ft. (16.25 sq mtrs.), on
2 Mr Khan Kalim Ahmad	the Ground Floor, in the building namely "Ekdanta Garden" at Shankar Nagar, which is situated and lying in the landed property bearing survey no. 505, Plot No. 12, Tal - Pen, Dist Raigad.
Borrower & Mortgagor	
3. Mr. Patil Gajanan Tukaram 4. Mr. Mehato Parmeshwar Pusan 5. Mr. Patil Anan Rajaram	

i. Mr. Mokal Deepak Mayaji **HO Recovery Department** Loan A/c Nos.

Place of Auction: TJSB Sahakari Bank Ltd., Pen Branch, Shashinil, Opp. S.T. Stand,

15.09.2023 Date and time of inspection of property Between 11:00 A.M. to 02:00 P.M Date and Time of Auction of property 25.09.2023 at 12:00 Noon.

The offers to be submitted in a sealed envelope super scribed, "Offer for purchase of Immovable property i.e. Shop No. 02, Ground Floor, Ekdanta Garden, Pen of Mr. nad (Borrower & Mortgagor)" and bring/send the said offer se envelope at the above-mentioned venue on or before 22.09.2023 before 5.00 P.M. by the prospective bidder & EMD amount to be transfer by DD/Pay Order in favour of TJSB Sahakari Bank Ltd., payable at Mumbai or RTGS to Account No. 001995200000001

Offers so received by the undersigned will be opened and considered on 25.09.2023 at the abovementioned venue at 12: 00 Noon.

and/or postpone the Auction

representative(s) (whether known or unknown), executor(s), administrator(s), successor(s and assign(s) of the respective borrower(s)/Mortgagor(s) (since deceased) or absconding as the case may be, to pay entire dues within 15 days from the date of the notice; otherwise Authorized officer shall proceed to sell the secured asset mentioned herein above in

All or any such person(s) having any share, right, title, benefit, interest, claim or demand in respect of the said property or to any part thereof by way of sale, allotment, exchange, mortgage, let, sub-let, lease, lien, charge, maintenance license, gift, inheritance, share, possession, easement, trust, beguest possession assignment or encumbrance of whatsoever nature or otherwise are requested to intimate to the undersigned in writing at the address mentioned above of any such claim accompanied with all necessary and supporting documents within 7 days from the date of publication hereof, failing which transaction shall be completed withou reference to such claim, and any such person shall be deemed to have waived of his rights and the same shall not be binding on TJSB Sahakari Bank Ltd.

Authorized Officer at the cost of Rs. 100/- Plus Rs.18/- GST Total Rs. 118/-(Contact No. 8422936872/9323220042/7738136009/ 022-2583 8582/594/752). The Auction will be finalised by the bank only. The bank does not authorise any other

This Publication is also 15 days' notice to the Borrowers/Mortgagor/Guarantors e above said loan accounts

Date: 07.09.2023. Place: Pen.

Under SARFAESI Act, 2002 For & on behalf of TJSB Sahakari Bank Ltd केनरा बैंक Canara Bank MUMBAI GOREGAON WEST (DP CODE 0227) Shop No. 4 & 5, Kumkum Bldg., Opp. Lalit सिंडिकेट Syndicate

Restaurant, Goregaon (West) - 400104. SALE CANCELLATION NOTICE

This is to inform the public at large that, vide E-Auction Sale Notice dated 09.08.2023 we had brought for Sale, Immovable roperties mortgaged in the Loan Account of our Borrowe Sri Sayyed Mastan, which was also published in this Newspaper on 10.08.2023. The said E-Auction stands cancelled for administrative reasons and the properties mortgaged in the Loar Account shall be brought for E-Auction in due course.

Authorised Officer, Canara Bank Place : Mumbai CORRIGENDUM

Date: 06.09.2023

Picici Bank Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No–B3, WIFI IT Park, Wagge Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604

This is with reference to the captioned SARFAESI 13 (2) Notice dated 25 June 2021. (here in after referred to as 'the said Notice') to wards your afore mentioned Home Ioan Account no. LBMUM00004673446 in the borrower name NEHA MISHRA with ICICI Bank Ltd., we wish to mention that inadvertently and unintentionally property address & admeasuring an area of is mistakenly mentioned 205, SWAGAT VILLAGE TYPE 1 WINGA 2 FLOOR MURBAD ROAD, DHAMOTHE NERAL KARJAT, 64-2/3/4 65-2, MAHARASHTRA, NAVI MUMBAI-410201.

((Admeasuring an area of ADMEASURING CARPET AREA 27.380 SQ.MTR.) instead of 205, SWAGAT VILLAGE TYPE 1 WING D 2 FLOOR MURBAD ROAD, DHAMOTHE NERAL KARJAT, 64-2/3/4 65-2, MAHARASHTRA, NAVI MUMBAI-410201. ((Admeasuring an area of ADMEASURING CARPET AREA 27.830 SQ.MTR.) Therefore This is with reference to the captioned SARFAESI 13 (2) Notice dated

2, MAHARASH I RA, NAVI MUMBAI- 410201. ((Admeasuring an area of ADMEASURING CARPET AREA 27.830 SqMtr SQ.MTR.) Therefore request you to please read it 205, SWAGAT VILLAGE TYPE 1 WING D 2 FLOOR MURBAD ROAD, DHAMOTHE NERAL KARJAT, 64-2/3/4 65-2, MAHARASHTRA, NAVI MUMBAI- 410201. ((Admeasuring an area of ADMEASURING CARPET AREA 27.830 SqMtr SQ.MTR). All other details mentioned in the said SARFAESI 13 (2) Notice will rem

We sincerely regret the inconvenience caused to you in this regard.

Authorized Officer ICICI Bank Limited Date: September 07, 2023 Place : Thane & Navi Mumbai

#### **PUBLIC NOTICE**

**NOTICE** is hereby given that, under the instructions of our clients, we are investigating the title of **SUHAS DWARKANATH KHANDKE**, Indian Inhabitant, and having its address at Flat No. 6, Yashodeep Co-operative Housing Society Limited, 11, Carter Cross Road No. 2, Danda Khar, Mumbai - 400052 ("Owner") in respect of the property more particularly described in the Schedule hereunder written ("Premises"). The Owner has agreed to sell to our clients and our clients have agreed to purchase from the Owner, the Premises, free from all claims, charges, liens, encumbrances, and doubts of any nature whatsoever.

Any person(s) having any claims, objection, right, title, benefit, interest and/or demand of any nature whatsoever in respect of the Premises or any part thereof by way of ownership, sale, exchange, lease, sub-lease, assignment, mortgage, charge, lien, covenant, release, relinquishment, inheritance, bequest, succession, gift, maintenance, easement, trust, tenancy, sub-tenancy, leave and license, care-taker basis, occupation, possession, family arrangement / settlement, decree or order of any court of law, contracts / agreements, development rights, project management agreement, development management agreement, memorandum of deposit of title documents, mortgage security or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing, along with documentary proof thereof, to the undersigned within 14 (fourteen) days from the date hereof, failing which, our clients shall proceed to complete the purchase of the Premises, as if such right, title, benefit, interest, claim and/or demand in the Premises, has been waived and/or abandoned and no such right, title, benefit, interest, claim and/or demand exists. SCHEDULE

# (Description of the Premises)

15 (fifteen) fully paid up shares of Rs. 50/- (Rupees Fifty Only) each bearing distinctive numbers (i) 21 to 25 (both inclusive) comprised under Share Certificate No. 5; and (ii) 111 to 120 (both inclusive) comprised under Share Certificate No. 19, both issued by Yashodeep Co-operative Housing Society Limited duly registered under the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 bearing registration No. BOM-HSG-2019 dated 25th March 1969 along with the residential flat being Flat No. 6 admeasuring approximately 825 square feet carpet area on the 2<sup>nd</sup> floor in the building known as 'Yashodeep' standing on all that piece and parcel of land bearing Plot No. 11 situate at Carter Cross Road No. 2, Danda Khar, Mumbai – 400052 alongwith 1 car parking space

Dated this 7th day of September, 2023.

**LEXICON** 

LAW PARTNERS Sd/-

Partner Mulla House, 4th floor 51, M.G. Road, Fort,

Mumbai - 400 001.

**HP Adhesives Limited** CIN: L24304MH2019PLC325019

Email: investors@hpadhesives.com; Website: www.hpadhesives.com NOTICE OF 4<sup>TH</sup> ANNUAL GENERAL MEETING ("4<sup>TH</sup> AGM" or "MEETING") TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING/OTHER AUDIO-VISUAL

Regd. Office: 11 Unique House, Chakala Cross Road, Andheri (East), Mumbai 400099

Corporate Office: 501, 5th Floor, C Wing, Business Square, Chakala.

Andheri (East), Mumbai 400093. Tel No.: + 91-22-6819 6300;

MEANS ("VC/OAVM") Notice is hereby given that the 4th AGM of the Members of HP Adhesives Limited ("Company") is scheduled to be held on Friday, 29th September, 2023 at 03:00 p.m. (IST) through VC/OAVM facility, to transact the businesses as set out in the notice of 4th AGM ("AGM Notice")

 In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder, read with general circular no. 20/2020 dated May 5, 2020, general circular no. 2/2022 dated May 5, 2022, general circular No. 10/2022 dated December 28, 2022 and other related circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), SEBI/HO/CFD/CMDI/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circular No. SEBVHO/CFD/CMD2/CIRP/P/2022/62 dated May 13, 2022 read with Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Annual Report for the Financial Year 2022-23 ("Annual Report FY23") along with the AGM Notice has been sent through electronic mode on Wednesday, 6th September, 2023, to all those Members

whose e-mail address is registered with the Company/Depository (ies). The AGM Notice, the Annual Report EY23 and other related information can be accessed from the website of the Company at www.hpadhesives.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and Central Depository Services (India) Limited ('CDSL') at www.evotingindia.com. The relevant documents referred to in the AGM Notice shall be made available for inspection by the Members

electronically based on requests received at investors@hpadhesives.com. The Company has availed the services of CDSL for conducting the 4th AGM through VC/OAVM, enabling the participation of the Members at the Meeting and

for providing e-voting facility ("Remote E-voting"). Members may refer to the detailed procedure and instructions for Remote E-voting and e-voting at the Meeting, provided as part of the AGM Notice. The Remote

E-voting period is as follows:	•
Commencement of Remote E-voting	From 9:00 a.m. (IST) on Tuesday, 26 <sup>th</sup> September, 2023
Conclusion of Remote E-voting	Till 5:00 p.m. (IST) on Thursday, 28th September, 2023

Members are requested to note that Remote E-voting shall not be allowed beyond 5:00 p.m. (IST) Thursday, 28th September, 2023 and the facility shall be disabled by CDSL thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. Members who have cast their vote through Remote E-voting prior to the Meeting may attend/participate in the Meeting through VC/OAVM facility but shall not be allowed to cast the vote again at the Meeting. Members who have not cast their vote through Remote E-voting prior to the Meeting and are present at the Meeting shall be eligible to vote through e-voting system during the Meeting, using the same procedure.

A person whose name appears in the Register of Members on Friday, 22nd September, 2023 ("Cut-Off date") shall only be entitled to avail the facility of Remote E-voting as well as e-voting at the Meeting. Voting Rights shall be reckoned on the paid-up value of equity shares registered in the name of the Members as of the Cut-off date. A person who is not a Member as on the Cut-off date should treat the AGM Notice for information purposes only.

same by contacting the concerned Depositary Participant. In accordance with the MCA circulars, for receiving Annual Report 2022-23 and the AGM Notice the  $share holder\,can\,also\,write\,an\,email\,to\,the\,Company\,at\,\underline{investors@hpadhesives.com}.$ Incase of any queries or grievances regarding attending the Meeting and the

Members who have not registered their email address are requested to register the

e-voting system, the Members may refer the Frequently Asked Questions and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N. M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400 013 or call on 022-23058738 or 022-23058542/43. For HP Adhesives Limited

Karan Motwani

**Managing Director** DIN: 02650089

Date: 7th September, 2023 Place: Mumbai

Reserve Price : Rs.7.56.000.00 ...Guarantors EMD Amount : Rs. 75,600.00

1/PRLNR/410 & 1/CCR/2257 Ground Floor, Near Urdu Shala, Chinchpada, Pen – 402107

Terms & conditions : IFSC Code TJSB0000001 on or before 22.09.2023 before 5:00 P.M.

The undersigned reserves his right to accept or reject any offer and/modified to cance

The Undersigned hereby informs to the Borrower/ Mortgagor/s, and/or legal heirs, Legal accordance with the Rule 8(5) of Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Tender forms along with the terms and conditions sheet will be available with office of

person or agency for the said auction.

(AUTHORISED OFFICER)

बँक ऑफ बडोदा

समन्स

....अर्जदार

परि. क्र. १६

प्रबंधक

मे. ट्विन्स स्टील इंडिया आणि इतर ....प्रतिवादी ज्याअर्थी, वरील नमूद **मूळ अर्ज क्र. ८९ सन २०२१** सन्माननीय पीठासिन अधिकाऱ्यांसमोग २३/०२/२०२१ रोजी सचीबद्ध केला होता.

ज्याअर्थी, सन्माननीय न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. ४,७६,६२,९९१ ६६ (रुपये चार कोटी **छह्यात्तर लाख बासष्ट हजार नऊशे एक्यान्नव आणि सहासष्ट पैसे मात्र)** च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचन जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज).

ज्याअर्थी साधारण स्वरूपात समन्सची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी सन्माननिय न्यायाधिकरणादारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे.

ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

(i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या ३० (तीस) दिवसांत कारणे दाखविण्यासाठी;

(ii) मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे;

(iii) मिळकर्तीच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्य अन्. क्रमांक अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांच व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे

(iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्य ु कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विकी. भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत.

(v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीत्न रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे.

(vi) तुम्हाला सदर न्यायाधिकरणासमक्ष व्यक्तिशः वा विकलाद्वारे लेखी विवरणपत्र/म्हणणे दाखल करण्यासाठी आणि विनंतीप्रमाणे अनुतोष का मंजूर करु नये याची कारणे दर्शविण्यासाठी

२१/डिसें/२०२३ रोजी स. ११.०० उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. (vii) नोंद घ्यावी की, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या २३ ऑगस्ट, २०२३ रोजी दिले.

कर्ज वसली न्यायाधिकरण-॥

प्रतिवादी क्र. १,३ आणि ५ चे नाव आणि पत्ता

**१. मे. ट्विन्स स्टील इंडिया,** येथे शॉप क्र. ९, १४२/एफ, लालबावा हवेली, सर्वोदय **नगरसमोर** भलेश्वर, मंबर्ड - ४००००४.

प्रतिवादी क्र. २ जे प्रतिवादी क्र. १ चे प्रोप्रायटर आहेत ते प्रतिवादी क्र. १ च्या करिता आणि वतीने समन्सर्च बजावणी स्विकारतील ३. मे. त्रिवेणी इंडस्ट्रीज, येथे महेश कै लाश पाटील कंपाऊंड, एचडीआयएल जवळ, चंदनसर रोड, विरार

(पूर्व), जि. ठाणे ४०१३०३. प्रतिवादी क्र. २ जे प्रतिवादी क्र. ३ चे प्रोप्रायटर आहेत ते प्रतिवादी क्र. ३ च्या करिता आणि वतीने समन्सची बजावणी स्विकारतील

४. मे. त्रिशल स्टील सेंटर, येथे महेश कै लाश पाटील कंपाऊंड, एचडीआयएल जवळ, चंदनसर रोड, विरार (पूर्व), जि. ठाणे ४०१३०३. प्रतिवादी क्र. ४ जे प्रतिवादी क्र. ५ चे प्रोप्रायटर आहेत ते प्रतिवादी क्र. च्या करिता आणि वतीने समन्सची बजावणी स्विकारतील

# ZEEMEDIA

### झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : १४ वा मजला, "ए" विंग, मॅरेथॉन फ्यूचरेक्स, एन एम जोशी मार्ग. लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३.

कॉर्पोरेट ऑफिस: एफसी-१९, सेक्टर १६अ, नोएडा - २०१३०१, यू.पी. ई-मेल : complianceofficer@zeemedia.esselgroup.com सीआयएन : यू९२१००एमएच १९९९पीएलसी१२१५०६ वेबसाइट : www.zeemedia.in, दूरध्वनी: +९१-१२०-७१५ ३०००

# २४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि

#### ई-मतदान माहिती

आमच्या २४ ऑगस्ट २०२३ च्या वृत्तपत्रातील जाहिरातींच्या संदर्भात, याद्वारे सूचना देण्यात आली आहे की, **झी मीडिया कॉपॉरेशन लिमिटेड** (''कंपनी'') ची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी ११:३० वा. (भा.प्र.वे.) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (''व्हीसी'') / इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमे (''ओएव्हीएम'') एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी होणार आहे

एजीएमसाठी डीम्ड स्थळ कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय असेल. कंपनीने २०२२-२३ आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल ६ सप्टेंबर २०२३ रोजी एजीएम बोलावण्याच्या सूचनेसह इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे नोंदणीकृत आहेत आणि/किंवा डिपॉझिटरीज जारी केलेल्या परिपत्रकांनुसार कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय आणि सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारे पाठवले आहेत. एजीएम बोलावण्याच्या सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या www.zeemedia.in वर, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे जिथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत, म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.bseindia.com आणि www.nseindia.com वर अनुक्रमे आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या वेबसाइटवर, www.evoting.nsdl.com येथे एजीएमसाठी रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंग सुविधा

प्रदान करण्यासाठी कंपनीने नियुक्त केले आहे. अधिनियमाच्या कलम् १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१১ च्या नियम २० च्या तरतुदीनुसार, भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ च्या सुधारित आणि नियमन ४४ नसार एनएसडीएल द्वारे प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (ई-व्होटिंग) वापरून एजीएम बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमुद केल्यानुसार सर्व ठरावांवर त्यांचे मत ण्याची सर्विधा सदस्याना प्रदान करण्यात आली आहे. सदस्याचे मतदान हक्क गुरुवार २१ सप्टेंबर २०२३ (''कट-ऑफ डेट'') पर्यंत कंपनीच्या पेड-अप इक्विटी शेअर

भांडवलामध्ये त्यांच्याकडे असलेल्या इक्विटी शेअर्सच्या प्रमाणात असतील. ज्या व्यक्तीचे नाव सभासद/ लाभार्थी मालकांच्या नोंदवहीमध्ये कट-ऑफ तारखेनसार नोंदवले गेले आहे, ती केवळ एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल आणि जी व्यक्ती सदस्य नाही. कट-ऑफ तारखेनुसार एजीएमची सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे. रिमोट ई-मतदान कालावधी सोमवार, २५ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९:०० वाजता (भा.प्र.वे.) सुरू होईल आणि बुधवार, २७ सप्टेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता (भा.प्र.वे.) (दोन्ही दिवस समावेश) संपेल

रिमोट ई-व्होटिंगला सांगितलेल्या तारीख आणि वेळेच्या पुढे परवानगी दिली जाणार नाही. एजीएमच्या सूचनेमध्ये इतर गोर्शीबरोबरच रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगची प्रक्रिया आणि पद्धत आणि एजीएममध्ये सहभागी होण्याच्या सुचनांचा समावेश आहे. कोणतीही व्यक्ती जी नोटीस पाठवल्यानंतर आणि शेअर्स धारण केल्यानंतर, म्हणजे गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३ रोजी शेअर्स घेते आणि कंपनीचा सदस्य बनते, ती evoting@nsdl.co.in वर ईमेलद्वारे विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. डीमॅट खाते क्रमांक/फोलिओ क्रमांक, पॅन, नाव आणि नोंदणीकृत पत्ता नमूद करतो. फिजिकल, डिमटेरिअलाइज्ड फॉर्ममध्ये शेअर्स धारण केलेल्या किंवा कंपनीकडे त्यांचा ई-मेल पत्ता नोंदवलेल्या सदस्यांसाठी मतदान करण्याची पद्भत एजीएमच्या सूचनेमध्ये दिली आहे, जी कंपनीच्या www.zeemedia.in या वेबसाइटवरही उपलब्ध आहे. एजीएममध्ये ई-व्होटिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल आणि एजीएममध्ये उपस्थित असलेले सदस्य ज्यांनी आधीच त्यांचे मत दिलेले नाही, ते एजीएमच्या नोटिसमध्ये नमूद केलेल्या व्यवसायांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले पुढील सदस्य व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात परंतु ते एजीएममध्ये मतदान करण्यास पात्र नसतील. काही शंका असल्यास, सदस्य भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) आणि www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या सदस्यांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहू शकतात किंवा टोल-फ्री क्रमांकावर कॉल करू शकतात: ०२२ - ४८८६ ७००० आणि ०२२ - २४९९ ७००० किंवा श्री. अमित विशाल, सहाय्यक उपाध्यक्ष यांना किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे, evoting@nsdl.co.in वर वरिष्ठ व्यवस्थापक यांना विनंती पाठवा.

झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेड साठी

यांचे नाव

0593

व्याज आणि खर्च

रणजित श्रीवास्तव ठिकाण : नोएडा कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी तारीख : ६ सप्टेंबर २०२३ सदस्यत्व क्रमांक : ए१८५७७

पश्चिम रेल्व

पंप दुरुस्ती, रिवाइंड करणे

आणि बदलणे

वरि. डीईई/पी/बीसीटी निविदा सूचना क्र.:

EL/Maint/205/263/WA/8 dt.31/08/2023

आमंत्रित करते. काम आणि ठिकाण : मुंबई

विभाग (गैर उपनगरीय वैतरणा - सुरत

विभाग) - २ वर्षांच्या कालावधीसाठी

सबमर्सिबल पंप दुरुस्त करणे, पंप मोटर

रिवाइंड करणे आणि पंप सेटचे दोषपूर्ण

स्टार्टर बदलणे. अंदाजे कामाची रक्कम :

रु. २५,७१,५९७.००. बोली सुरक्षा रक्कम

: रु. ५१,४००. सादर करण्याची तारीख

आणि वेळ : दि. ०३/१०/२०२३ रोजी

१५.०० वाजता पर्यंत. उघडण्याची तारीख

आणि वेळ : दि.०३/१०/२०२३ ते १५.३०

वाजेपर्यंत. टीप: कृपया निविदा दस्तऐवज,

शुद्धीपत्र आणि पुढील तपशील डाउनलोड

करण्यासाठी आमच्या www.ireps.gov.in या

वेबसाइटला भेट द्या

इक करा : 🗗 fac

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लिमिटेड, तळ FICICI Bank

आकृती स्टार समोर, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३. सरफेसी कायदा २००२ अंतर्गत **०३ सप्टेंबर २०२३** रोजी प्रकाशित झालेल्या लिलावाच्या सूचनेच्या जाहिरातीचा संदर्भ घ्या, कर्जदार **श्री. प्रमोद कुमार चौधरी** कर्ज क्र. **एलबीएमयुएम००००५२२७१७३** 

नवशक्तीच्या मुंबई आवृत्तीच्या पान क्र. १२ वर. कृपया लक्षात घ्या, ज्ञात भारांसह सुरक्षित मिळकतीच्या तपशीलाच्या शीर्षकाखाली स्तंभ (सी) मध्ये, मिळकतीच्या वर्णनाच्या खाली कंसात (बिल्डर देयांच्या व्यावसायिक भागामध्ये) असा अनावधानाने उलेख केला आहे, त्याऐवजी कृपया "बिल्डरच्या देय रकमेचा भाग" असे वाचाने ही विनंती. उर्वरित तपशील अपरिवर्तित राहतील. तारीख : सप्टेंबर ०७, २०२३

सही/- प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड

# PRIME

ठिकाण : मुंबई

# प्राईम सिक्य्रिटीज लिमिटेड

नों. कार्यालय : ११०९/१११०. मेकर चेंबर्स V. निरमन पॉईंट. मंबई ४०००२१. सीआयएन : एल६७१२०एमएच१९८२पीएलसी०२६७२४ दू : +९१-२२-६१८४२५२५, फॅक्स : +९१-२२-२४९७०७७७ वेंबसाईट : www.primesec.com, ईमेल : prime@primesec.com

#### टपाल मतदानाची सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ ('अधिनियम') च्या कलम १०८, ११० च्या तरतदी आणि असल्यास अन्य कोणत्याही प्रयोज्य तरतदी सहवाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ ('नियम') चे नियम २० व २२, सर्वसाधारण सभावरील सेक्रेटरीयल स्टॅंडर्ड 'एसएस-२') आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेग्युलेशन्स, २०१५ 'सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स') च्या रेग्युलेशन ४४ ला अनुसरून आणि निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, १५ जून, २०२०, २८ सप्टेंबर, २०२०, ३१ डिसेंबर, २०२०, २३ जून, २०२१, ८ डिसेंबर, २०२१, ५ मे, २०२२ व २८ डिसेंबर, २०२२ दिनांकीत अनुक्रमे जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२०, २२/२०२०, ३३/२०२०, ३९/२०२०, १०/२०२१, २०/२०२१, ३/२०२२ आणि ११/२०२२ ('एमसीए सर्क्युलर्स') व अन्य प्रयोज्य कायदे. नियम व विनियम यांच्या अनुपालनांत याद्वारे सूचना देण्यांत येते की, खालील विशेष ठरावांकरिता टपाल मतदानाद्वारे प्राईम सिक्युरिटीज लिमिटेड (`कंपनी') च्या सभासदांची मंजुरी हवी आहे. (फक्त इलेक्ट्रॉनिक गाध्यमातून मतदान म्हणजेच ई-व्होटींग)

१) श्री अशोक काकर (: ०१६४७४०८) यांच्या पदनामात गैर-स्वतंत्र संचालक ते कंपनीचे गैर कार्यकारी आणि स्वतंत्र संचालक असा बदल

२) अधिकत शेअर कॅपिटलमध्ये बदल कट-ऑफ डेट, शुक्रवार, सप्टेंबर १, २०२३ रोजीस ज्यांची नावे कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटसनी ठेवलेल्या सभासदांच्या नोंदवहीत/लाभार्थी मालकांच्या सूचीमध्ये असतील आणि ज्यांचे ई-मेल ॲड्रेस कट-ऑफ डेट रोजीस कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कर्डे नोंदवले होते त्या सभासदांना कंपनीने ३१ मार्च, २०२३ दिनांकीत टपाल मतदानाची सूचना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ३ एप्रिल, २०२३ रोजी पाठवली आहे.

टपाल मतदान सूचनेची प्रत कंपनीची वेबसाईट www.primesec.com स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस www.bseindia.com/www.nseindia.com ব एनएसडीएल https://www.evoting.nsdl/com वर सुद्धा उपलब्ध आहे.

रिमोट ई-व्होटींगची सुरुवात गुरूवार, सप्टेंबर ७, २०२३ रोजी भाप्रवे स. ९.०० वा. होईल आणि ते शकवार, ऑक्टोबर ६, २०२३ रोजी भाष्रवे सं. ५,०० वा. संपेल, त्यानंतर नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) कडन रिमोट ई-व्होटींग मॉड्यल निष्क्रिय केले जाईल आणि सदर तारीख आणि वेळेनंतर सभासदांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मत देण्याची अनुमती नसेल.

प्रभासदांचे मतदान अधिकार, कट-ऑफ डेट रोजीस कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग भांडवलाती त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणांत असतील. केवळ कट–ऑफ डेट रोजीस ज्या सभासदांचे नाव सभासदांच्या नोंदवहीत/लाभार्थी मालकांच्या सूचीत असेल तेच प्रस्तावित विशेष ठरावांवर त्यांचा होकार किंवा नकार कळवण्यास आणि रिमोट ई-व्होटींगची सुविधा वापरण्यास हक्कदार असतील. कट-ऑफ डेट जी व्यक्ती सभासद नसेल तीने ही टपाल मतदान सूचना फक्त माहितीसाठी दिल्याचे समजावे.

कुपया ध्यानांत ठेवावे की, सभासदांना टेपाल मतदान सूचना किंवा मत पत्रिकांच्या प्रत्यक्ष प्रती पाठवल्या . नाणार नाहीत आणि प्रत्यक्ष पत्रिका स्विकारल्या जाणार नाहीत. सभासदानी कृपया टपाल मतदान मुचनेतील निर्देश काळजीपूर्वक वाचावेत आणि विचारात घेण्याकरिता पात्र ठरण्याच्या दृष्टीने शुक्रवार, ऑ**क्टोबर ६, २०२३ रोजी भाप्रवे सं. ५.०० वा**. पूर्वी फक्त रिमोट ई-व्होटींग प्रक्रिये मार्फत त्यांचे होकार (बाजूने) किंवा नकार (विरुद्ध) नोंदवावेत, कसूर केल्यास काटेकोरपणे असे समजले जाईल की, सभासदाने मतदान केले नाही.

कंपनीच्या संचालक मंडळाने ई-व्होटींग प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासार्ठ तपासणी अधिकारी म्हणून काम करण्यासाठी श्री. प्रमोद एस. शाह अँड असोसिएटस, व्यावसायिक कंपनी सेक्रेटरी (सभासदत्व क्र. एफ३३४, सी.पी. क्र. ३८०४) यांची नियुक्ती केली आहे. तपासणी अधिकाऱ्यांच्या अहवालासह निकाल ४ मे, २०२३ रोजी घोषित केले जातील आणि कंपनीची वेबसाईट www.primesec.com स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस www.bseindia.com/www.nseindia.com व एनएसडीएल ची वेबसाईट www.evoting.nsdl.com

वर टाकले जातील कोणत्याही चौकशा करायच्या असल्यास, कृपया www.evoting.nsdl.com येथील डाऊनलोडर सेक्शन मध्ये उपलब्ध हेल्प/एफएक्युज– भाग<sup>घा</sup>रक आणि ई–व्होटींग युजर मॅन्युअल भागधारक बघावे

किंवा +९१-२२-४८८६७००० आणि +९१-२२-२४९९७००० वर कॉल करावा किंवा एक ई-मेल श्रीमती पल्लवी म्हात्रे, सिनियर मॅनेजर, एनएसडीएल यांना evoting@nsdl.co.in येथे पाठवावा. प्राईम सिक्युरिटीज लिमिटेड साठी

सही/-

ठिकाण : मंबर्ड दिनांक : सप्टेंबर ६. २०२३

अजय शाह कंपनी सेक्रेटरी (एसीएस-१४३५९)

### शुक्रा बुलियन्स लिमिटेड

सीआयएन क्र.:एल६७१२०एमएच१९९५पीएलसी२८४३६३ नों. कार्यालयः २३२, २रा मजला, पंचरत्न, एम. पी. मार्ग, ऑपेरा हाऊस, गिरगाव, मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र-४०० ००४, भारत, ई-मेल : shukrabullions232@yahoo.con

सूचना याद्वारे देण्यात येते की, **शुक्रा बुलियन्स लिमिटेड**ची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ही दिनांक ेर सप्टेंबर, २०२३ रोजीच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरिसंग 'व्हीसी') अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (े''ओएव्हीएम'') मार्फत शनिवार ३० सप्टेंब, २०२३ रोजी दु. २.३० वा. (भाप्रवे) घेण्यात येणार आहे. कंपनी दिनांक ५ मे, २०२० कोव्हिड-१९ महामारीच्या ु पार्श्वभमीवर निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी त्याचे सर्क्यलर सहवाचता सर्क्यलर दिनांक ८ एप्रिल २०२१ आणि सेर्क्युलर क्र. १०/२०२१ दिनांक २३ जून, २०२१ आणि १३ एप्रिल, २०२० आणि सेबी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२०/२४२ दिनांक ०९.१२.२०२० आणि त्यावतीने वेळोवेळी एमसीए आणि सेबीद्वारे जारी इतर सर्क्युलर्स नुसार कंपनी आणि/किंवा डिपॉझिटरीजकडे इमेल पत्ते नोंद्विलेल्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाने २०२२-२३ कालावधीकरिता वार्षिक अहवाल आणि २९ व्या एजीएमची सूचना पाठवेल. वार्षिक अहवालासह एजीएमला बोलविणारी सूचना कंपनीची वेबसाईट <u>www.shukrabullions.in,</u> नॅशनल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया लिमिटेडची वेबसाईट <u>www.evoting.nsdl.com</u> आणि बीएसई लिमिटेडची वेबसाईट www.bseindia.com वर सुद्धा उपलब्ध आहे. कृपया कोणत्याही माहितीकरीता सभेत मतदान आणि . भागधारणक/सभासदांना सूचनेत दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करण्याची विनंती करण्यात येत आहे, प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेले आणि ज्यांचे ईमेल आयडी कंपनीकडे नोंदविलेले नाहीत त्या भागधारकांना मतदान करण्यासाठी आरटीएला संपर्क किंवा एजीएमच्या सूचनेत दिलेल्या माहितीचा म्बलंब करू शकतात. ज्या सभासदांना कंपनीकडे ईमेल आयडी कंपनीकडे नोंदवायचे आहेत ते आस्टीएर संपर्क किंवा दिनांक ०२.०९.२०२३ रोजीच्या सूचनेत दिलेल्या माहितीचा अवलंब करू शकतात.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ आणि एलओडीआर २०१५ च्या रेग्युलेशन ४२ला अनुसरू सूचना पुढे देण्यात येते की कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पस्तके ही कंपनीच्या आगामी १९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेत्करिता शनिवार २३ मे. २०२३ ते शनिवार ३० मे. २०२३ (दोन्ही दिवस मिळुन) पर्यंत बंद राहतील.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहवाचता कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडिमिनिस्ट्रेशन) रुल्स २०१४ च्या नियम २० नुसार कंपनीने सूचनेत नमूद सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमाने (ई-मतदान) त्यांचे मतदान करण्याची सुविधा तिच्या सभासदांना पुरवली आहे. कंपनी अधिनियम, २०१३ आणि नियमाच्या तरतुदींना अनुसरून आवश्यक तपशिल खाली दिलेला आहे.

१ सूचना पाठविणे पुर्ण झाल्याची तारीख ६ सप्टेंबर, २०२३

ı	2	इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदान सुरू	बुधवार २७ मे, २०२३ रोजी		
ı		होण्याची तारीख आणि वेळ	स. ९.०० वा. भाप्रवे.		
ı	3	इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदान बंद	शुक्रवार २९ मे, २०२३ रोजी		
ı		होण्याची तारीख आणि वेळ	सायं. ०५.०० वा. भाप्रवे.		
8		इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानाला	शुक्रवार २९ मे, २०२३ रोजी		
ı		यानंतर परवानगी दिली जाणार नाही	सायं. ०५.०० वा. भाप्रवे.		
ı	4	एजीएमची सूचना कंपनीची	www.shukrabullions.com		
ı		वेबसाईट आणि सीडीएसएलची	www.evoting.nsdl.com		
ı	वेबसाईट वर उपलब्ध		www.bseindia.com		
ı	ξ	ई-मतदान हक्कदाराची हक्क ठरवण्याची	शनिवार २३ मे, २०२३		
ı		कट ऑफ तारीख			
ı	G	इलेक्ट्रॉनिक मतदानाशी संबंधित	चंद्रकात हिम्मतलाल शहा, संचालक		
ı		तक्रारी कळविण्यासाठी जबाबदार	ई-मेल : shukrabullions232@yahoo.com		
ı		व्यक्तीचा संपर्क तपशिल	पत्ता : २३२, २ रा मजला, पंचरत्न, एम. पी. मार्ग,		
ı			ऑपेरा हाऊस, गिरगाव मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र-		

बॅलट पेपरमार्फत मतदानाची सविधा ईजीएममध्ये उपलब्ध करण्यात येणार नाही आणि ज्या सभासदान दरस्थ ई-मतदानामार्फत त्यांचे मतदान केलेले नाही त्यांना ईजीएम मध्ये मतदान करणे शक्य होईल. ज्या सभासदांनी ईजीएमपूर्वी दूरस्थ ई-मतदानामार्फत त्यांचे मतदान केलेले आहे ते ईजीएमला हजर राह् शकतात परंतु पुन्हा त्यांचे मतदान करण्यासाठी हक्कदार नाहीत

कोणीही व्यक्ती जी सभेची सूचना पाठविल्यानंतर कंपनीची सभासद बनली आहे आणि कट ऑफ तारीख म्हणजेच शनिवार २३ मे, २०२३ रोजीस शेअर्स धारण केलेले आहेत ते <u>www.evoting.nsdl.co.in</u> येथे विनंती पाठव् यूजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात.

ज्या व्यक्तींची नावे कट ऑफ तारीख म्हणजेच शनिवार २३ मे, २०२३ रोजी डिपॉझिटरीज कडे असलेले लाभकारी मालकांचे रजिस्टर किंवा सभासद रजिस्टरमध्ये नोंदविलेले असतील तेच फक्त दूरस्थ ई–मतदान सविधा घेण्यासाठी तसेच सर्वसाधारण सभेत मतदान करण्यासाठी हक्कदार राहतील

शुक्रा बुलियन्स लिमिटेड करिता चंद्रकांत हिम्मतलाल शहा व्यवस्थापकीय मंचालव

सूचनेची तारीख

(डीआयएन:०११८८०१)

कब्जाची तारीख

तारीख: ०५ सप्टेंबर २०२३

ठिकाण: मुंबई

दिनांक : ०२/०९/२०२३ ठिकाणः अहमदाबाद

TSB State Bank of India विदेश आणि ६०४, कोहिसू सिटी, कमर्शिकल-१, ६वा मजला, किरोल रोड, एलबीएस मार्ग लगत, कुर्लो पश्चिम, मुंबई-४०००७०. फोन क्र: +९१ २२ ४९९१ ६२०३/ +९१ २२ ४१९१ ६२९१

# कब्जा सूचना (अन्वये रूल्स ८(१)) (स्थावर मिळकतीकरीता)

ज्याआर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ऑसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये कलम १३ (९२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (रुल्स) च्या नियम ९ अन्वये खालील नमूद सूचीतील तारखेस मागणी सूचना निर्गमित करून सदर रकमेची परतफेड करण्यात सदर सूचना प्राप्तीच्या तारखेच्या ६०

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार आणि हमीदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर ॲक्टच्या नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून खालील प्रत्येक खात्यासमोर **१ सप्टेंबर २०२३ रोजीस** नमद तारखेस घेतला.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार

हा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रक्कम आणि त्यावरील व्याजाकरिता भाराअधीन राहील. कर्जदार/हमीदार थकबाकी रक्कम (रु)+ गहाण मिळकतीचे वर्णन सांकेतिक मागणी

त्रा. सदाप सालफर	अठरा हजार सहाशे आणि अडोतीस	३६, खारघर, नवी मुंबई, तालुका पनवेल जिल्हा रायगड.	14.04.7077	07.07.7077	
दिनांक : ०७.०९.२ ठिकाण: नवी मंबर्ड	•			धेकृत अधिकारी, ाँक ऑफ इंडिया.	

# NOTICE

Loss of share certificate A) SAFARI INDUSTRIES (INDIA) LTD, FOLIO No V00086, No of Securities 500 ,Certificate No 1017, Distinctive No 622756 to 623255 B) STERLITE TECHNOLOGIES LTD, FOLIO No V22137. No of Securities 100.

c) TATA STEEL LIMITED , FOLIO No S1D0045940, No of Securities 880,, belonging to 1.Vasant Anant Khatay 2 Vaishali Vasant Khatay on 01/06/2023 while travelling in auto in Borivali west. If found contact 8451007852/54





बॅकबे रिक्लेमेशन ब्रांच: बॅकबे रिक्लेमेशन, अपिजय हाऊस, ३, दिनशॉ वच्छा रोड, मंबई - ४०० ०२०. भारत, दूरध्वनी: ९१-२२ २२८७ १६८७, जी) २२८२ १९७०, २२८२ ०८६२, २२८५ ६५७६ ईमेल: backba@bankofbaroda.com

#### कब्जा सूचना जोडपत्र IV

न्याअर्थी**. निम्नस्वाक्षरीकार हे** बँक ऑफ बडोदा, बॅकबे रिक्लेमेशन शाखेचे प्राधिकत अधिकारी या नात्या सेक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्त ऑक्ट, २००२ आणि कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०४.०५.२०२३ रोजी एक मागणी सूचना जारी करून **कर्जदार मे** अंबा दंदस्टीज पोपायटर - श्री. कशल व्ही प्रसाद यांना सचनेत नमद केलेली रक्षम १४ १२ २०२ ोजीप्रमाणे रु. ८९,८४,५९६.००/- (रुपये एकोणनव्वद लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे छह्यान्नव मात्र अधिक प्रदानाच्या दिनांकापर्यंत सांपार्श्विक दराने उपार्जित व्याज / वसुली न झालेले व्याज एकत्रित सह आनुषांगिक खर्च, परिव्यय, प्रभार, इ. ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास प्रांगितले होते.

कमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देष येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी बँक ऑफ बडोदाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने खालील वर्णन मिळकतीचा कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (४) सहुवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २०० च्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून दिनांक ०४.०९.२०२३ रोजी घेतल विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ बडोदा. बॅकबे रिक्लेमेशन सर्कल शाखेच्या रक्कम १४.९२.२०२२ रोजीप्रमाणे रु. ८९,८४,५९६.००/ – (रुपये एकोणनव्वद लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे **छह्यान्नव मात्र)** अधिक त्यावरील व्याजाच्या अधीन राहील.

तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्य तरतुदींकडे कर्जदार यांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

बँक ऑफ बडोदकडे प्रभारित जंगम मिळकत/तींचे वर्णन युनिट क्र. ७ ओल्ड युनिक इंडस्ट्रियल इस्टेट जवाहर टॉकीजच्या समोर, डॉ. आर. पी. रोड, मुलुंड (पश्चिम) मंबई – ४०००८० येथील गोडाऊन येथील त्या सर्व इन्वेंटरीज आणि स्टॉक म्हणेजच कच्चा माल. सेमी-फर्निश्ड

दिनांक : ०४.०९.२०२३

ठिकाण : मंबर्ड प्राधिकत अधिकारी बँक ऑफ बडोदा

फॉर्म क्रमांक सीएए २

(कंपनी कायदा २०१३ चे कलम २३० (३) आणि कंपनीज अवसा कार्यस २०५२ च करान २३० (५) जाल करनाल मेंट्स आणि अमल्यामेशन्स) नियम २०१६ चा नियम ६ आणि ७ यांच्या अनुसार राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद, मुंबई खंडपीठ यांच्यासमोर सी ए (सीएए)/१६७/एमबी-४/२०२३

कंपनी कायदा २०१३ ( १८ ऑफ २०१३) च्या संदर्भात

कंपनी कायदा २०१३ चे कलम २३० ते २३२ च्या लागू असलेल्या तरतुर्दीच्या तसेच अंतर्गत वेलोवेली बनविलेल्या नियमांच्या संदर्भात आणि

झेडसीएल केमिकल्स लिमिटेड (प्रथम अर्जदार कंपनी किंवा हस्तांतरक कंपनी १) आ आवरा लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड (द्वितीय अर्जदार कंपनी किंवा हस्तांतरक कंपनी २ आणि कोहन्स लाईफ सायन्सेस लिमिटेड (तृतीय अर्जदार कंपनी किंवा हस्तांतरिती कंपनी) आणि त्यांचे संबंधित समभागधारक यांच्या स्कीम ऑफ मर्जर बाय अबसॉरप्शन संदर्भात

**आवरा लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड.** कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत

जाबरा राजारदराज प्रावन्हेट रिपानिड्ड, बनना बनन्दा, २८२५ जनना संस्थापित एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता : २१५, अत्रिम, सी विंग, ८ वा मजला, ८१९/ ८२१ अंधेरी-कुर्ला रोड, --द्वितीयय अर्जदा कंपनी / हस्तांतरित कंपनी/कंपनी चकाला, अयेरी (पूर्व) एमआयडीसी, मुंबई, महाराष्ट्र ४०० ०९३ येथे आहे. सीआयएन : युर४२३०एमएच१९९५पीटीसी४०३२५२. **एमखी - ४/२०२३** 

सचना आणि सचनेची जाहिरात जी आवरा लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड (दितीय अर्जदार कंपनी/हस्तांतरक कंपनी २ . நंपनी) यांचे संरक्षित धनको यांच्या बैठकीच्या संदर्भात आहे.

याद्वारे सूचित करण्यात येते की कंपनी योजना अर्ज क्रमांक सीए(सीएए)/१६७/एमबी-४/२०२३ च्या संदर्भात माननी राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद, मुंबई खंडपीठ (एनसीएलटी) यांनी दिलेला आदेश दिनांकीत १८ ऑगस्ट २०२३ च्या अनुसार आवरा लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेडड (**'द्वितीय अर्जदार कंपनी' किंवा ''हस्तांतरक कंपनी'' किंवा ''कंपनी'**) यांचे संरक्षित धनको यांची बैठक प्रस्तावित झेडसीएल केमिकल्स लिमिटेड (प्रथम अर्जदार कंपनी किंवा हस्तांतरक कंपनी १) आणि आवरा लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड (द्वितीय अर्जदार कंपनी किंवा हस्तांतरक कंपनी २ आणि कोहन्स लाईफ सायन्सेस लिमिटेड . (तृतीय अर्जदार कंपनी किंवा हस्तांतरिती कंपनी) आणि त्यांचे संबंधित समभागधारक यांच्या कंपनी कायदा २०१३ च हलम २३० ते २३२ च्या अनुसार स्कीम ऑफ मर्जर बाय अबसॉरप्शन संदर्भात विचार करण्यासाठी आणि योग्य वाट धारणांसह किंवा सुधारणांच्या शिवाय मान्यता देण्यासाठी बैठक घेण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.

सदरील आदेशाच्या अनुसार तसेच त्यात देण्यात आलेल्या निर्देशांच्या अनुसार, यापुढे असे सूचित करण्यात येते की माननीर लवादाने ततीय अर्जदार कंपनी यांच्या संरक्षित धनको यांची बैठक **मंगळवार, दिनांक १० ऑक्टोबर २०२३ रोजी दपारी** राजावा गुणा अवस्था नामा वांच्या त्याच्या पाणा वांच्या वांच्या वांच्या वांच्या वांच्या प्राथ्य प्राथ्य प्राथ्य १ १९२० **वाजाता (भारतीय प्रमाण वेळे तुसार) ग्र**यक्ष उपस्थितीने अथवा व्हिडीओं कॉन्स्र स्मिण्या माध्यमातृत तरीस्य धनको यांच्या समक्ष उपस्थितीने किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत तसेच बॉडी कॉपोरेट असत्यास प्राधिकृत प्रतिनिधीं यांच्या माध्यमातन कार्यालय २१५. अत्रिम. सी विंग. ८ वा मजला. ८१९/८२१ अंधेरी-कर्ला रोड. चकाला. अंधेरी पूर्व) एपना गर्लनाहूँ। अन्तरात १८५, जात्र, हो पड़ेंग, है जो नगरी, हुए १८८ जन्म बुटा रहे । इस पड़ेंग होते हुँ महाराष्ट्र ४०० ०९३ वेथेआमंत्रित केली आहें, (**'सरिक्षत धनको बैठक'**) ज्या दिवशी आणि तारखेर तसेच वेळी कंपनीच्या संरक्षित धनको यांनी उपस्थित राहांचे असे आचाहन करण्यात येत आहे.

ने व्यक्ती प्रत्यक्ष उपस्थितीचा माध्यमातन किंवा व्हिडीओ कॉन्फ् रन्सिंगच्या माध्यमातन बैठकीला उपस्थित राहण्यासा

मतदान करण्यासाठी पात्र असतील ते व्यक्तिशः अथवा प्रॉक्सी यांच्या माध्यमातून मतदानासाठी पात्र असतील मात्र प्रॉक्सी विहित नमुन्यात कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय कार्यालय २१५, अत्रिम, सी विंग, ८ वा मजला, ८१९/८२१ अंधेरी कुर्ला रोड, चकाला, अंधेरी पूर्व) एमआयडीसी, मुंबई, महाराष्ट्र ४०० ०९३ येथे बैठकीच्या आधी ४८ तास सादर करणे सुचनेची प्रत तसेच त्यासह त्यासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे धनकोंच्या बैठकीसाठी, विविध तारखांना आ

तूपना पा आ पाचा पाताल पाताला जायरचक जारणा कागरून वन्ता आप काज्या निवास का पाताला जागणा जागणा कावटी ०४ सर्टेचर २०२३ रोजी सर्व संसंक्षित घनको यांना तृतीव अर्जवार कंपनी यांच्या दासी ३१ मार्च २०२३ रोजी नॉट्स सल्यानुसार निर्गमित कण्यात आली आहेत. सूचनेची प्रत रिजस्ट्रेड पोस्ट / स्पीड पोस्ट / स्वहस्ते आणि मेलच्या माध्यमातून गठविण्यात आली आहे. माननीय एससीएलटी यांनी श्री वीरंद्र सिंग, आयआरएस (निवृत्त) आणि त्यांच्या अनुपस्थितीत श्री निर्मेशकांत आर प्रजापती, मुंबई उच्च न्यायालयात युनिअन बैंक ऑफ इंडिया यांचे च्येष्ठ कौत्त्मिल यांची संरक्षित धनको यांच्या बैठकीसाठी अध्यक्ष

-हणन नियक्ती केली आहे. संबंधित बैठकीत संरक्षित धनको यांचे मताधिकार हे कंपनीच्या दप्तरी ३९ मार्च २०२३ रोजी देणे असलेल्या रकमेच्य

प्रमाणावर अवलंबून असतील. . कंपनी कायदा २०१३ चे कलम २३० ते २३२ च्या तरतर्दींच्या अनसार सदरील योजना कंपनीच्या धनकोनकडन संबंधित बैठकीत संरक्षित धनको यांच्याकडून मान्य झाली असे समजण्यात येईल जर धनकोंनी बहुमताने आणि मूल्याच्या आकाराने तीन चतुर्थांश प्रमाणात संमत झालेली असेल.

संरक्षित धनको यांच्या बैठकीच्या पूर्वी किंवा बैठकीच्या दरम्यान सहकार्याची आवश्यकता असल्यास सभासद लीऽलेहरपलश

वीरेंद्र सिंग (द्वितीय अर्जदार कंपनी यांचे अध्यक्ष) दिनांक ०६ सप्टेंबर, २०२३ स्थळ : नोएडा, युपी

#### INDUCTO STEEL LTD

नोंदणीकृत कार्यालय: १५६- मेकर चेंबर्स ६, २२०, जमनालाल बजाज मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई- ४०० ०२१ दूरध्वनी. : ०२२-२२०४३२११; फॅक्स-२२०४३२१५.

ई-मेल : secretarial.hariyana@gmail.com वेबसाइट : www.hariyanagroup.com

CIN NO. L27100MH1988PLC194523 आयएसओ प्रमाणित ९००१-२००८/१४००१-२००४ व ओएचएसएएस १८००१-२००७ शेअर धारकांना सचना

यादारे सचना देण्यात येत आहे की इंडक्टो स्टील लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची **३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम)** शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी प्त. १०.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओव्हीएएम) द्वारे आयोजित केली जाईल. एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या कामकाज करण्यासाठी. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, परिपत्रक क्रमांक १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, परिपत्रक क्रमांक २०/२०२० दिनांक ५ मे २०२०. परिपत्रक क्रमांक २०१२/२०२० दिनांक जानेवारी २०२१ आणि परिपत्रक क्रमांक २/२०२२ दिनांक ५ मे २०२२ रोजी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/ पी/२०२०/७९ दिनांक १२ मे २०२० आणि दिनांक १३ मे २०२२ रोजीचे सेबीचे परिपत्रक क्र. . सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/ सीआयआर/ पी/२०२२/६२ आणि ५ जानेवारी २०२३ रोजीचे सेबीचे परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ नुसार सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी/ओव्हीएएम द्वारे एजीएम आयोजित करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, एजीएम परिपत्रके आणि कंपनी कायदा, २०१३ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्कयरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या संबंधित तरतुर्दीचे पालन करून कंपनीचे सदस्य व्हीसी/ओव्हीएएम द्वारे एजीएममध्ये सहभागी होऊ शकतात. वर नमूद केलेल्या परिपत्रकांचे पालन करून, एजीएम ची सूचना आणि एफवाय २०२२–२३ चा वार्षिक अहवाल कंपनीद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी/आरटीए आणि डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत त्यांना पाठवले जातील. ३५व्या एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२२-२३ चा वार्षिक अहवाल देखील कंपनीच्या वेबसाइटवर (http://www.hariyanagroup.com/) आणि बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) उपलब्ध असेल. एजीएममध्ये उपस्थित राहण्याची आणि रिमोट ई-व्होटिंग आणि एजीएममध्ये ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली आहे. त्यानुसार, कंपनीकडे तपशील अद्ययावत करण्यासाठी पुढील प्रक्रिया अवलंबली जाऊ शकते:

- १. ज्या सदस्यांनी आपले ईमेल पत्ते कंपनी/आरटीएकडे नोंदणीकृत केलेले नाहीत, प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केलेले सदस्य secretarial.inducto@gmail.com वर फोलिओ क्रमांक. प्रमाणपत्र क्रमांक, शेअरहोल्डरचे नाव, पॅन, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी यांसारखे तपशील प्रदान करून त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत करू शकतात आणि शेअर सर्टिफिकेट आणि पॅन कार्डची प्रतिमा पीडीएफ किंवा जेपीजी फॉरमॅटमध्ये अपलोड करू डीमॅट फॉर्ममध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी
- पार्टिसिपंटकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत करण्याची विनंती करण्यात येत आहे. पुढे, डीपी आयडी/क्लायंट आयडी, शेअरहोल्डरचे नाव, पॅन, मोबाईल नंबर, ईमेल आयडी यांसारखे तपशील प्रदान करून सदस्य त्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/आरटीए कडे secretarial.inducto@gmail.com वर तात्पुरते नोंदणी करू शकतात. ई-मेल पत्त्याच्या कायमस्वरूपी नोंदणीसाठी सदस्यांनी त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे नोंदणी करावी, असे स्पष्ट करण्यात येत आहे. इंडक्टो स्टील लिमिटेड साठी

व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०००३४२६४

राजीव रिनिवाल

जाहीर सूचना

सूचना याद्वारे तमाम जनतेला देण्यात येत आहे की, माझे अशील मोजमापित १६७५ चौ. मीटर्स किंवा त्याभोवती असलेल्या सीटीएस क्र. १०९४सी असलेल्या जिमनीच्या त्या सर्व भागांचे आणि विभागांचे मालक आहेत आणि त्यावरील संरचना एमजी क्रॉस रोड क्र. ४, पटेल नगर जवळ कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७ येथे आहे आणि अधिक विशेषतः खाली दिलेल्या परिशिष्टामध्ये नमूद केले आहे. विक्री. हस्तांतरण,

असाइनमेंट देवाणघेवाण, गहाणखत, प्रभार, भेट, ट्रस्ट, वारसा, ताबा, भाडेपट्टी, धारणाधिकार देखभाल, सुलभता, किंवा अन्यथा कोणत्याही मार्गाने मिळकतीवर (किंवा त्याचा कोणताही भाग) कोणताही दावा असलेल्या कोणत्याही व्यक्तींनी ३०१, ३रा मजला, प्लॉट क्र. १३९, रोड क्र. ६, अभिनव नगर, बोरिवली (पूर्व) मुंबई ४०० ०६६ येथे सदर सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या कालावधीत अधोस्वाक्षरीकारांना सहाय्यव कागदपत्रांच्या प्रतींसह, लेखी स्वरूपात कळवावे अशी विनंती आहे, कसूर केल्यास अमे टावे किंवा आक्षेप. जर असतील तर ते माफ केले गेले आणि/किंवा सोडले गेले आहेत असे मानले जाईल

#### वरील संदर्भित परिशिष्ट

सीटीएस क्र १०९४सी आणि एमजी क्रॉस रोड क्र. ४, पटेल नगर जवळ, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७ स्थित . बृहन्मुंबईमधील बोरिवलीच्या बॉम्बे उपनगर जिल्ह्याचा उप-जिल्हा ज्यामध्ये मोजमापित १६७५ चौ. मीटर्स किंवा जवळपास जमीनीचे ते सर्व भाग आणि विभाग.

दिनांकित ७ सप्टेंबर. २०२३

सही/ अमी धर्माधिकारी वकील

<u>जाहीर नोटीस</u> वसई येथील मा. श्री. आर. एच. नाथाणी, दिवाणी न्यायाधिश, व. स्तर, वसई यांच्या न्यायालयात ने. ता. १७/१०/२०२३

चौ. अ. क्र. १०२ / २०२३ नि. क्र. ०१ Manisha Hemendrakumar Chhaya Flat No. C-001, Sarayu CHS Ltd., G Flooi /asant Nagari Circle, Sector-9, Vasar

lagari, Vasai East, Tal. Vasai, Dist alghar. V/S

वकील विल्यम कोरीया

. Niraja Nilay Jhala

3/15. Sai Dharti. Sai Baba complex. Ciba 6 ro, Sai Dharti, Sai Baba complex, Cib Gegy Road, Near oberoi School, Mumbai . Aparna Bibhas Chhaya 303, 6th Floor, Above Vandana Store Opp. Rajkumar Jeweller, Linking Road Khar, Mumbai. Drishtee Bibhas Chhaya

Express Highway, Borivali East, Mumbai. ....Responder ज्याअर्थी वरील् अर्जदार यांनी दिनांव ०५/०८/२०२३ रोजी Late. Hemendrakuma Ramashankar Chhava died o 28/02/2016 रोजी मयत झाले असुन त्यांच्या मालमत्तेसंबंधी वारस दाखला हेअरशिग प्रमाणपत्र) मिळणेसाठी या न्यायालयात चौकश अर्ज क्रमांक १०२/२०२३ दाखल केला आहे Schedule of Property
Flat no. C-001, Sarayu CHS Ltd., G-Floor

38/701, Dheeraj Enclave, Opp. Western

/asant Nagari Circle, Sector-9, Vasan Nagari, Vasai East,Tal. Vasai, Dist

Palghar. ज्याअर्थी हेअरशिप सर्टीफिकेट मिळण्याकरिता य न्यायालयांत चौ. अर्ज क्रमांक १०२/२०२३ दाखल केलेला आहे. ज्या कोणी इसमास त्यांचे कायदेशीर वारस. हक्क हितसंबंध किंवा हरकत असेल त्यांनी हया न्यायालयांत दिनांक १७/१०/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता किंवा ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाले पासन एक महिन्याचे आत लेखी हरकत दाखल करावी. सदरहू हेअरशिप प्रमाणपत्र देण्याबाबत जर कोणत्याही इसमाची हरकत आल्यास योग्य ते परावे व कागदपत्रे घेऊन अर्जदा हयांना वारस दाखँला देण्यात येईल हयाची कृपया नोंट घेण्यात यावी

आज दि. ०१/०९/२०२३ रोजी माझ्या सहिनिशी व न्यायालयाच्या शिक्क्यानिशी दिली.

हुकुमावरू SEAL अधिक्षव दिवाणी न्यायालय व स्तर वसई

## जाहीर नोटीस

सर्व लोकांस या जाहीर नोटीसीद्वारे कळविण्यात येते की. श्री. सिताराम रामचंद्र आंबवणे रा वाडा ता वाडा जि पालघर यांच्या मालकीची व निर्वेध, विनाहरकत कब्जेवहीवाटीची मौजे. वाडा, ता. वाडा जि. पालघर येथील नगरपंचायत वाडा हद्दी मधील नगर भुमापन क्र. ३३४, क्षेत्र ३०.६० चौ. मी., नगर भुमापन क्र. ३३५, क्षेत्र ४९.२० चौ. मी. व नगर भमापन क्र. ३३६, क्षेत्र ९६.८० चौ. मी. या जिमन मिळकती विकसीत करण्याचे तसेच सदर जमीनीमधील विकासाचे हक खरेदी करण्याचे माझ्या अशिलांनी निश्चित केलेले आहे.

सबब सदर मिळकती बाबत कोणाही व्यक्तीचा खरेदी, विक्री, गहाण, अदलाबदल, भाडेपट्टा, बक्षीस, साठेकरार कब्जा, वारस, वहीवाट अथवा इतर कुठल्याही प्रकारे कसलाही कायदेशीर हक हितसंबंध असल्यास त्यांनी त्यांची लेखी हरकत खाली सही करणार ॲडव्होकेट यांचेकडे १४, श्री हरी दर्शन, विठ्ठल मंदिरा शेजारी, आबाशास्त्री कोणकर मार्ग, वाडा ता. वाडा, जि. पालघर, ४२१ ३०३ या पत्त्यावर ही नोटीस प्रसिद्ध झाल्या पासून १४ दिवसांचे आत सर्व कागदोपत्री पराव्यासह हजर करावी. येणेप्रमाणे हरकत न आल्यास अथवा तथाकथीत हितसंबंध दर्शविणारे कागदपत्र सादर न केल्यास सद मिळकत विकसीत करण्यास कोणाचीही हरकत नाही व असल्यास ती सोडून दिलेली आहे असे समजुन माझे अशिल आवश्यक ते सर्व कायदेशीर दस्त निष्पादीत करून परवानगीच्या आधारे या मिळकतीच्या विकासास प्रारंभ करतील. मुदतीनंतर येणाऱ्या हरकती माझ्या अशिलांवर बंधनकारक राहणार नसून त्या विचारात घेतल्या जाणार नाहीत याची नोंद

घ्यावी. दिनांकः ०७.०९.२०२३

सही/ ॲड. अविनाश अरुण भोईर बी.एस.एल. एलएल. बी १४, श्री हरिदर्शन, तळमजला, विठल मंदिरा शेजारी वाडा

ता. वाडा, जि. पालघर, पिन-४२१३०३

#### जाहीर सूचना माझ्या अशीलांच्या सूचना आणि

माहिती अंतर्गत, सूचना याद्वारे दिली जाते की, माझे अशील (१) श्री. नौमन मोहम्मदफारुक<u> पटेल, (२)</u> श्रीम. आईशा नौमन पटेल, (३) श्री. जुवेरिया नौमन पटेल, रो क्र. ए४ चे मालक, ज्यांच्या मालकीची मोजमापित बिल्ट अप क्षेत्र १५०० चौ. फूट म्हणजेच १३९.४० चौ. मीटर्स आणि मोजमापित २१९ चौरस मीटर्सची योजना, रसराज रेसिडेंसी म्हणून ओळखली जाणारी, लोणावळा नगरपरिषद, तालुका मावळ, जिल्हा पुणे यांच्या हद्दीतील, वलवन गाव येथे असलेल्या सर्व्हे क्र. १००ए+१०१/ १ए, प्लॉट क्र.३ आणि मंजूरीपैकी ४ ही मिळकत खरेदी करण्यासाठी आहे. सदर प्लॉटच्या संदर्भात कोणताही दावा किंवा हक्क, नामाधिकार स्वारस्य आणि कोणत्याही स्वरूपाची मागणी असलेल्या कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींनी याद्वारे अधोस्वाक्षरीकारांकडे त्यांच्या कार्यालयाचा पत्त्यावर, सर्व मूळ दस्तावेजांसह लेखी स्वरुपात सदर सचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून १५ दिवसांच्या कालावधीत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास असे गृहीत धरण्यात येईल की अशा व्यक्तींनी केलेला कोणताही दावा हक, नामाधिकार आणि हितसंबंध माफ केले आहेत किंवा सोडून दिले आहेत आणि कोणतीही पर्वा न करता विक्री

पूर्ण केली जाईल. तारीख ०५ सप्टेंबर, २०२३

> सही/-ॲड. चेतन एम. पंड्या वकील

३८, वार्ड 'सी', बस स्थानकासमोर एस. पी. रोड (स्टेशन रोड) लोणावळा ४१० ४०१.तालका मावळ, जि. पुणे.

जाहीर सूचना

तमाम जनतेस या जाहीर सुचनेद्वारे कळविण्यात

येते की, जिल्हा व तुकडी पालघर, पोट तुकडी व

तालका वसई. मौजे देवदळ येथील सं.न

४९/३/अ/३, क्षेत्र १२०-००-०० आर. चौ. मी.

आकार रु. १२०० (पैकी क्षेत्र ६५-८५- ६६

आर.चौ.मी. आकार ६५८.५७ पै. पैकी श्री

किशोर आनंद शेट्टी यांचे क्षेत्र ५८-६६-००

आर.चौ.मी., तसेच सौ. सविता सी. शेट्टी यांचे क्षेत्र

५१-४६-५० आर.चौ.मी. आकार रु. ५१.४६ पै

(ज्यास यापुढे संशिप्तेसाठी सदर मिळकती

. म्हणून संबोधण्यात यावे) ह्या मिळकती श्री.

किशोर आनंद शेट्टी व सौ. सविता सी. शेट्टी

यांच्या मालकी काब्जेवाटीच्या आहेत. सदरहू

जमिनीची मालकी तपासून तसे मालकी हक्को

बाबतचे प्रमाणपत्र जमीन मालकांना द्यावयार

असल्याने त्या अनषंगाने मी ता. १० / ०४ / २०२

रोजी दैनिक नवशक्ती आणि फ्री प्रेस जनरल या

वृत्तमानपत्रात एक जाहिर सूचना प्रकाशित केली

होती. त्या सूचनेस श्री बिपोन संघवी ह्यांनी क्षेत्र

. ६५-८५-६६ आर.चौ.मी पैकी ७.१९ गुंठे इतक्या

क्षेत्राची मिळकत ही त्यांच्या मालकींची असन

त्यांचे नाव ७/१२ उताऱ्या सदरी दिसत नाहे

अशा आशयाची हरकत घेतली होती. जमीन

मालकांनी ७/१२ दुरुस्त करून श्री. बिपीन

संघवी यांचे नाव पुनःस्थापित केले. त्यानुसार

महसूल अधिकारी यांनी फेरफार क्र. १४७५

घडवून तो ता. ११/०७/२०२३ रोजी प्रमाणित

केला आमच्या अशिलांचे म्हणणे की सदर

हरकतीचे निरसन झाले असल्याने आमच्या

अशीलानी श्री. बिपीन संघवी यांना ता

१७/०८/२०२३ रोजी रजि पोस्ट मार्फत नोटीस

गठविली,प्रंतु सदरची नोटीस "Un- claimed

' ह्या शेऱ्याने टपाला मार्फत परत आली. आत

मला मालकी हक्का बाबतचे प्रमाणपत्र जमीन

मालकांना फक्त त्यांच्या क्षेत्रापरती द्यावयां

असल्याने मी पुनश्च खबरदारी म्हणून सदरची

जाहीर सूचना प्रकाशित करीत आहे. (श्री

किशोर आनंद शेट्टी यांचे क्षेत्र ५८-६६-००

आर.चौ.मी सौ. सविता सी. शेट्टी यांचे क्षेत्र ५१-

४६-५० आर.चौ.मी बाबत) तरीही कुणा इसमांचा, कंपनी, संस्था यांचा सदर

मिळकतीवर कोणत्याही प्रकारचा हक्क जसे

की, बक्षीस, खरेदी, गहण, दान, हक्कसोड, कुळ

वहिवाट व अन्य कोणत्या ही प्रकारचा हक्क

अधिकार असल्यास तो त्यांनी खालील

निम्रास्वक्षरी करणाऱ्याने त्याचे आक्षेप लेखी

स्वरुपात ही सचना प्रसिद्ध झाल्या पासन ११

दिवसांच्या आंत कळवावे. सदरह कालावधी

मुदतीत कोणताही आक्षेप अथवा हरकत प्राप्त

झाल्यास ती हरकत सोडून दिली आहे व

आक्षेप दूर सारला आहे असे समजून जमीन

पालकाना मालकी हक्काचे प्रमाणपत्र देण्यात

येईल व पढ़े कोणाचीही हरकत विचारात घेतली

जाणार नाही याची सर्वांनी नोंद ध्यावी.

# जाहीर सूचना

सौ वसुदा वसंत इनामदार हे द गिरगाव आदर्श को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. चे सभासद, ज्यांचा पत्ता येथे सोसायटीच्या इमारतीमधील रुम क्र.१४, गिरगाव आदर्श को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.. गोरेगावकर लेन. चर्णी रोड, मुंबई-४००००४ असून त्यांचा मुलगा श्री. महेंद्र वसंत इनामदार यांच्या नावे नामनिर्देशन निष्पादित करुन त्यांचे

०९-०३-२०२३ रोजी निधन झाले. सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर शेअर्स आणि हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वारस किंवा वारसदार किंवा इतर दावेदार/आक्षेपदार किंवा अन्य दावेदारी/ आक्षेप घेणारे यांच्याकडन दावे किंवा आक्षेप असल्यास ते सदर सूचनेच्या प्रसिध्दीपासून १४ दिवसात सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील

सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/ त्यांच्या दाव्या/आक्षेपांच्या पुष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुराव्यांच्या प्रतींसह मागवित आहे. वर दिलेल्या मुदतीत जर दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाचे शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतर करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर. सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटीच्या उपविधीची

नोंदणीकृत दावेदार/आक्षेपकांद्वारे निरीक्षणासाठी सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सन्मा. सचिव यांचेकडे स. १०.३० ते सायं ५.०० च्या मध्ये सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून तिच्या कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत उपलब्ध आहे.

गिरगाव आदर्श को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. **च्या वतीने आणि करिता** सन्मा, सचिव

ठिकाण: मुंबई दिनांक: ०७-०९-२०२३

आपला विश्वासू

वकील डी.एन.वळवईकर

कार्यालयीन पत्ता: - सदनिका क्र. १, तळ मजला

स्रेहल पार्क सोस. वसई न्यायालयाच्या बाजल वसई (प), ता.-वसई, जि.- पालघर, पन ४०१२०१. भ्रमणध्वनी- ९२२६८९६०४५